

पंचायतराज समिती लेखापरिक्षा पुनर्विलोकन  
अहवालातील ग्रामपंचायतीमधील गैरव्यवहाराच्या  
प्रकरणाबाबत.

महाराष्ट्र शासन  
ग्राम विकास विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: पंरास-२०१७/प्र.क्र.२६/वित्त-९.

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,

तारीख: ८ जून, २०१७.

शासन परिपत्रक -

पुणे, जिल्हा परिषदेच्या सन २००८-०९ व सन २०११-१२ च्या लेखापरिक्षा पुनर्विलोकन अहवालातील परिच्छेदांच्या अनुषंगाने पंचायतराज समितीने विविध शिफारशी केल्या आहेत. यामध्ये ग्रामपंचायतीमधील गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये अडकलेल्या रकमांच्या वसुली संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची पंचायतराज समितीने शिफारस केली आहे.

ग्रामपंचायतीकडील अपहारासंबंधीत प्रलंबित प्रकरणांमध्ये सन १९६० पासूनची प्रकरणे असून या प्रलंबित प्रकरणातील वसुली करणे आवश्यक आहे. जुन्या बाबींची पुनरावृत्ती न होता अशा गैरव्यवहाराच्या किंवा अपहारीत प्रकरणांमध्ये अडकलेल्या रकमा वसुलीसाठी जिल्हा परिषदांना खालीलप्रमाणे सुचना देण्यात येत आहेत.

१. अपहार किंवा गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये ०६ महिन्यांच्या आत संबंधीत अपचारी कर्मचाऱ्याच्या विरुद्ध चौकशी करून प्रकरण निकाली काढण्यात यावे.

२. मयत झालेला लाभार्थी किंवा कर्मचारी वगळता इतर सर्वांकडून अपहारीत रक्कम तातडीने वसूल करण्यात यावी.

३. अपहारीत रक्कम रु. १० हजारापर्यंत आहे अशा प्रकरणामध्ये फौजदारी गुन्हे दाखल न करता प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. यामध्ये संबंधीत कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखून सेवा पुस्तिकेत नोंद घेणे इ. नियमोचित कारवाई त्वरेने करावी. या कारवाई मध्ये शासनाचे जेवढे नुकसान झाले आहे, त्याप्रमाणात संबंधीत अधिकारी / कर्मचाऱ्याच्या वेतनातून अपहारीत रक्कम वसूल करण्यात यावी.

४. ज्या प्रकरणामध्ये २ पेक्षा जास्त कर्मचारी एकत्रितरित्या गुंतलेले आहेत व रक्कम सुमारे २५,००० च्या आसपास आहे अशा कर्मचाऱ्यांकडून प्रथमतः वसूली संदर्भातील कार्यवाही करावी. यामध्ये संबंधीत कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखून सेवा पुस्तिकेत नोंद घेणे इ. नियमोचित कारवाई त्वरेने करावी.

५. इतर प्रकरणी आवश्यकतेनुसार नियमोचित कारवाई करुन प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट (www.maharashtra.gov.in) उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संगणक संकेतांक क्र. २०१७०६०८१६०५५२४७२० असा आहे. हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

ना.भा.रिंगणे  
उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
- २) मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव,
- ३) मा.मंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव
- ४) मा.राज्यमंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव
- ५) सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष
- ६) मा.मुख्य सचिव यांचे स्वीय सहाय्यक
- ७) मा.विधान सभा / विधान परिषद सदस्य
- ८) महालेखाकार (स्थानिक संस्था) महाराष्ट्र-१, मुंबई (पाच जादा प्रतीसह)
- ९) महालेखाकार (स्थानिक संस्था) महाराष्ट्र-२, नागपूर (पाच जादा प्रतीसह)
- १०) सर्व विभागीय आयुक्त (महसूल)
- ११) संचालक तथा मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, म.रा. कोकण भवन, नवी मुंबई
- १२) सर्व सहसचिव / उपसचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- १३) सर्व सहमुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा (कोकण/नाशिक/पुणे/ नागपूर/ औरंगाबाद/ अमरावती)
- १४) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- १५) सर्व जिल्हा परिषदांचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
- १६) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी
- १७) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
- १८) ग्राम विकास व जलसंधारण विभाग (सर्व कार्यासने)
- १९) मा.सचिव (ग्रा.वि.व पं.रा.) यांचे स्वीय सहाय्यक
- २०) निवडनस्ती (वित्त-९)